

राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/
अवसायनात असलेले सहकारी साखर
कारखाने व त्याची उपांगे भागीदारी/
सहयोगी/ भाडेतत्वावर चालविण्यास
देण्याबाबत समितीची पुनर्रचना
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्र. ससाका-२०१९/प्र. क्र.१०५/३ स
दालन क्र. ६२०, सहावा मजला, विस्तार इमारत,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई - ४०० ०३२
दि. ०९ एप्रिल, २०२५.

- संदर्भ :** १. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक: ससाका २०१९/प्र.क्र. १०५/३ स दि. ०४.०९.२०२०.
२. शासन शुध्दीपत्रक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक: ससाका २०१९/प्र.क्र. १०५/३ स दि. ०८.०९.२०२०.
३. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक: ससाका २०१९/प्र.क्र. १०५/३ स दि. ०७.०२.२०२३.

प्रस्तावना :

राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्यांची उपांगे भागीदारी/ सहयोगी/ भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय व संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रकान्वये निकष निश्चित करण्यात आले आहे. सदर निकषांच्या आधारे सदर निकषांच्या आधारे साखर आयुक्त कार्यालयाकडून शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मा. मंत्री यांचे अध्यक्षतेखाली संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून, सहकार विभागाकरिता मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्यांची उपांगे दि. ०८.०९.२०२० रोजीच्या शासन शुध्दीपत्रकातील निकषाप्रमाणे भागीदारी/ सहयोगी/भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढीलप्रमाणे समितीची पुनर्रचना करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

१.मा. मंत्री (सहकार)	- अध्यक्ष
२.मा. राज्यमंत्री (सहकार)	- सदस्य
३.अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव (सहकार)	- सदस्य
४.साखर आयुक्त	- सदस्य सचिव

२. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. ०८.०९.२०२० रोजीच्या शासन शुध्दीपत्रकातील निकषाप्रमाणे सहकारी साखर कारखाने व त्यांची उपांगे भागीदारी/ सहयोगी/ भाडेत्वावर चालविण्यास देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सविस्तर प्रस्ताव उक्त समितीसमोर सादर करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४०९१४४०२२८३०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरी करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अं.पां.शिंगाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मा.मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. निवड नस्ती (कार्यासन ३-स).